

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाड्यामध्ये कर्करोग ग्रस्त रुग्णांना देण्यात येणा-या सवलत मूल्यांची प्रतिपूर्ती करण्याकरीता नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक आरोग्य विभाग  
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण २०१५/प्रक्र-२६४/आरोग्य ३(अ)  
गो.ते.रुग्णालय संकुल इमारत, १० वा मजला,  
नविन मंत्रालय, मुंबई ४०० ००१.  
दिनांक: ३० जुलै, २०१५.

#### **वाचा :-**

- १) शासन निर्णय गृह विभाग, क्रमांक एसटीसी - ०११३ / प्र.क्र.१०३ / परि-१, दिनांक १०.०२.२०१४
- २) प्रधान महालेखाकार कार्यालय (लेखा व हकदारी) यांचा संदर्भ क्र.ख.वि./चा-१/सा.आ.विभाग/यु ओ आर-१/२०१५-१६/१५६, दिनांक २७/४/२०१५.

#### **प्रस्तावना :-**

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाड्यात विविध सामाजिक घटकांना सवलत देण्यात येते.राज्यातील कुष्ठरुग्ण क्षयरुग्ण व कर्करोग ग्रस्त रुग्ण यासह विविध विभागांमार्फत विविध घटकांना देण्यात येणारी एस.टी.प्रवास भाड्यातील सवलत व त्याकरीता आवश्यक निधीची तरतूद गृह विभागामार्फत करण्यात येत होती.या सवलतीची प्रतिपूर्ती महामंडळाकडून शासनास उपलब्ध होत असलेल्या प्रवासी करातून समायोजित करण्यात येत होती. तसेच ३१ मार्च, २०१४ अखेर प्रलंबित सवलत मूल्याची रक्कम राज्य मार्ग परिवहन महामंडळास गृह विभागाकडून देण्यात आली आहे. गृह विभागाच्या संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयास अनुसरून १एप्रिल २०१४ पासून विविध घटकांना देण्यात येणारी एस. टी. प्रवास भाड्यातील सवलतीकरीता आर्थिक तरतूद संबंधित विभागामार्फत करावी लागणार आहे. याकरीता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाड्यामध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांना उपचारासाठी एस.टी. च्या प्रवास भाड्यात देण्यात येणा-या सवलत मूल्यांची प्रतिपूर्ती महामंडळास करण्याकरीता नवीन लेखाशिर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

#### **शासन निर्णय:-**

राज्यातील कर्करोग ग्रस्त रुग्णांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाड्यामध्ये देण्यात येणा-या सवलत मूल्याची प्रतिपूर्ती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास करण्याकरीता नवीन लेखाशिर्ष उघडण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

**कर्करोग ग्रस्त रुग्णांना एस.टी. प्रवास भाड्यात सवलत मिळणेबाबतच्या निधीसाठी नवीन लेखाशिर्ष.**

मागणी क्र. आर-१	Demand No.1
२२१० वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य	2210- Medical & Public Health.
०६- सार्वजनिक आरोग्य	06- Public Health
१०१- रोगप्रतिबंधन व नियंत्रण	101- Prevention and Control of Diseases
(०१)- रोगप्रतिबंधन व नियंत्रण	(01)- Prevention and Control of Diseases
(०१) (५९)-राज्यातील कर्करोगग्रस्त रुग्णांना बस भाड्यात सवलत देण्याकरीता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास सहायक अनुदान	(01) (59)- Grant in aid to give Concession in bus fare to Cancer Patient by Maharashtra State Road Transport Corporation.
३१ - सहायक अनुदाने (वेतनेतर)	31- Grant in Aid (Non Salary)
५० - इतर खर्च	50- Other Expenditure
२२१० जी १२६	2210 G 126.

सदर शासन निर्णय प्रधान महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) मुंबई यांनी अनौपचारिक संदर्भ क्र. ख.वि./चा-१/सा आ विभाग/यु ओ आर-१/२०१५-१६/१५६, दि.२७/०८/२०१५ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ३९१ /अर्थ-९ दिनांक २०/०७/२०१५ अन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०७२९१६५३१४७११७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(शु.अ.गद्रे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. संचालक, आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई
२. सहसंचालक, आरोग्य सेवा (असंसर्गजन्य रोग), मुंबई.
३. महालेखापाल, महाराष्ट्र -१/२ (लेखा व अनुज्ञेयता)/(लेखापरीक्षा), मुंबई/नागपूर.
४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
५. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई.
६. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे.
७. सहसंचालक, आरोग्य सेवा (अर्थ व प्रशासन), मुंबई.
८. कार्यासन-अर्थ-९, वित्तविभाग, मंत्रालय, मुंबई.
९. कार्यासन- अर्थसंकल्प, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. निवडनस्ती (आरोग्य-३अ)